

प्रतिनियुक्तीने नियुक्ती

श्री. नितीन गवळी, उप जिल्हाधिकारी
तथा प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी,
नाशिक यांची अतिरिक्त मुख्य भुमी व
भुमापन अधिकारी, पनवेल, सिडको या
पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन आदेश क्र. टिआरएफ-०९२४/प्र.क्र.२१५/ई-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १४ ऑक्टोबर, २०२४

- संदर्भ:-**
- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
 - २) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१
 - ३) शासन आदेश क्र. टिआरएफ-०७२४/प्रक्र १९१/ई-२, दिनांक ३१.०७.२०२४.

शासन आदेश:-

संदर्भ क्र. ३ येथील अनु. क्र. ६ श्री. नितीन गवळी यांच्या पदस्थापनेचे आदेश रद्द करण्यात येत आहे.

२. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४), ४ (५) व महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम-४० मधील परिशिष्ट-२ मधील विहित अटी व शर्तीना अधीन राहून श्री. नितीन गवळी, उप जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक यांची अतिरिक्त मुख्य भुमी व भुमापन अधिकारी, पनवेल, सिडको या पदावर ३ वर्षांच्या कालावधीसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.

३. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून श्री. नितीन गवळी, उप जिल्हाधिकारी यांना प्रतिनियुक्तीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी सध्या धारण करत असलेल्या पदावरून कार्यमुक्त होऊन त्यांनी पुढील सूचनांसाठी प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे हजर व्हावे.

४. अतिरिक्त मुख्य भुमी व भुमापन अधिकारी, पनवेल, सिडको या पदावरील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने श्री. नितीन गवळी, उप जिल्हाधिकारी यांच्या सेवा प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१४११४४३४४०१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(महेश वरुडकर)
शासनाचे उप सचिव

प्रति,

१. प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. विभागीय आयुक्त, नाशिक/कोकण विभाग

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
४. मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
६. संबंधित जिल्हाधिकारी.
७. प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
८. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
९. संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
१०. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
११. संबंधित उप जिल्हाधिकारी
१२. निवडनस्ती (ई-२).